

Date: 07th July 2023

To, BSE Limited, Corporate Services Department, Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai – 400001.

BSE Scrip Code: 531112

Respected Sir / Madam,

Subject: Newspaper Publication of Corrigendum to Notice of Extra-Ordinary General Meeting.

With reference to the Captioned subject and pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith Corrigendum to Notice of Extra-Ordinary General Meeting ("EGM") scheduled to be held on Friday 14th July 2023 at 11:00 am IST through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM) as published in the Newspapers viz. Active Times (English Language) and Mumbai Lakshadeep (Marathi Language) on 7th July, 2023.

The Copy of the said Newspaper Publication of the Corrigendum to the EGM Notice is also uploaded on the website of the Company at www.baluindustries.com/shareholders-information.php

We request you to take the same on record.

Thanking You.

Yours Truly,

For Balu Forge Industries Limited
JASPALSINGH Digitally signed by
JASPALSINGH PREHLADSINGH CHANDOCK
Date: 2023.07.07 15:58:33
+05'30'

Jaspalsingh Prehladsingh Chandock Managing Director DIN 00813218



PUBLIC NOTICE

Notice is hereby given through my client MR. KRISHNA NARAYAN SHIRSAT & MR. SANDESH KRISHNA SHIRSAT to the public that 1. MR. KRISHNA NARAYAN SHIRSAT. 2. MR. SANDESH KRISHNA SHIRSAT & 3. MRS. RAJSHRI KRISHNA SHIRSAT, was the owner of a Flat I.e. Flat bearing No. 604, on the Sixth Floor, in 'B' Wing, admeasuring 580 Square Feet i.e. 53.90 Square Meters (Super Built up area) in the **Building No.** 3, known as "**JIVDANI DARSHAN**", in the Society known as "SHREE JIVDANI DARSHAN CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD." in the complex known as "DHARMA NAGAR", constructed on N.A. Land bearing Survey No. 163 (Old Survey No. 70), Hissa No. 2A, Survey No. 232 (Old Survey No. 69), Hissa No. 6, lying being and situated at Village DONGARE (Old Village Naringi), Tal. Vasai, Dist. Palghar. and MRS. RAJSHRI KRISHNA SHIRSAT, was passed away on 05/02/2019, Leaving behind the 1. MR. KRISHNA NARAYAN SHIRSAT KRISHNA SHIRSAT (Son of deceased & co-owner of aforesaid Flat) & 3. MR. YOGESH KRISHNA SHIRSAT, (Son of deceased), as legal heirs of deceased the said MR. KRISHNA NARAYAN SHIRSAT & MR. SANDESH KRISHNA SHIRSAT had applied before the society for membership of the said flat and other legal heir MR. YOGESH KRISHNA SHIRSAT had given their No-Objection to transfer the share in the said Flat to MR KRISHNA NARAYAN SHIRSAT & MR. SANDESH KRISHNA SHIRSAT, and they became the owners of the said Flat .

Any Person or Persons having any right title or interest by way of inheritance or Claim against the said flat and shares should send their claims in writing to the undersigned along with the documentary evidence in support of the said claim thereof within 14 days of publication of said Notice, failing which claims of any shall be deemed to have been waived. Dated: 07/07/2023

Mr. Ranjan Hasha Patil, Advocate Shop No.102, First Floor, Kunti Sadan, Veer Savarkar Marg, Virar (E), Tal - Vasai, Dist - Palghar

PUBLIC NOTICE

Take notice that My Clients, 1) MR. MANISH RAMNIKLAL SHAH 2) MRS.ASHABEN RAMNIKLAL SHAH 3)MRS. MITA A. SHAH 4) MR. BHADRESH RAMNIKLAL S H A H 5) M R . R I T E S H RAMNIKLAL SHAH have instructed FLAT NO.202 ON THE SECOND FLOOR OF BUILDING NO.B-65 KNOWN AS JAYDEEP SHANTINAGAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. situated at BLDG.NO.B-65/66, SECTOR-I, SHANTI NAGAR, MIRA ROAD, (EAST), THANE-401107 (here [East, Mumbai 400057(hereinafter]) referred to as the "said flat"), In Short. LATE MR. RAMNIKLAL D. SHAH was originally a joint member of Jaydeep Shantinagar Co-Operative Housing Society Ltd. Situated At Bldg.No.B-65/66, Sectorl, Shanti Nagar, Mira Road(East), Thane-401107, who died on 26-02-2018 and left behind only Five Legal Heirs including 1) MR. MANISH RAMNIKLAL SHAH(Son) 2) MRS. ASHABEN RAMNIKLAL SHAH (Wife) 3)MRS. MITA A. SHAH (Daughter) 4) MR. BHADRESH RAMNIKLAL SHAH (Son) 5) MR. RITESH RAMNIKLAL SHAH (Son) and MR. MANISH RAMNIKLAL SHAH(Son) has applied for the sole membership to the said Jaydeep Shantinagar Co-Operative Housing Society Ltd. Situated At Bldg.No.B- | Station, Mumbai 400057. 65/66, Sector-I, Shanti Nagar, Mira Road (East), Thane-401107 for name and the Other Legal Heirs including 1) MRS. ASHABEN RAMNIKLALSHAH (Wife) 2) MRS. MITA A. SHAH (Daughter) 3) MR. BHADRESH RAMNIKLAL SHAH (Son) 4) MR. RITESH RAMNIKLAL SHAH (Son) have consented for the

Any person or persons having any objection for grant of membership or having any claim, right, title or interest or any part thereof either by way of inheritances, heirship or mortgage. ease, leave and license, sale or lien, charge, trust, easement, license, enancy, injunction, possession exchange attachment of the Income Tax Authorities or otherwise howsoever are equested to make the same known in writing within 7 Days along with the supporting documents to the undersigned at B-706, Asmita Regency-1, Naya Nagar, Mira Road(East), Thane - 401107 within Seven Days (7) from the date of publication hereof, failing which all such claims and /or objections, if any will be considered as waived and abandoned.

Date: 07.07.2023 Place : Mira Road

ADV. RAMSHA KHATIB (B.L.S L.L.B) 9821715184

N THE ROMBAY CITY CIVIL COURT BORIVALI DIVISION AT DINDOSHI SUMMARY CIVIL SUIT NO . 549 of 2022 Under section O V, R 20(1-A) Civil

Procedure code
Plaint lodged on: :18.11.2022
Plaint admitted on : 03.12.2022
SUMMONS to answer plaint
Under section O. XXXVVII Rule 2 of the Code of Civil Procedure, 1908

STATE BANK OF INDIA body corporate constituted under the provisions of the Banking Companies Acquisition & Transfer of Undertakings) Act, 1955 having its Corporate office At: State Bank of India, State Bank Bhavan, Madam Cama Road, Nariman Point, Mumbai And Branch Office At: State Bank Of India, RACPC Borivali MTNL Building, Devidas Lane, Borivali (West) Mumbai 400 103.upon their instructions we have to state as under Manager Mr.

Abhash Kumar Gupta, age 51 years. VERSUS ... Plaintiff . MRS. PRADNYA PRAMOD RAMRAJE

RAMRAJE Address at:- A 702, Malvani Shree Ashtavinayak CHS, Samta Complex, RSC 2, Plot No 25, Malvani Mhada, Malad (West) Mumbai 400 095. ...Defendant

Mrs. Pradnya Pramod Ramraje

Take notice that this hon'ble court will be moved before His Honour Judge S. S Todkar presiding in Court Room No. 2nd (As per Order dated 01.04.2023 next date is 07th July, 2023 at 11 a. m. n the forenoon by the abovenamed plaintiff for reliefs. THE PLAINTIFF THEREFORE PRAYS:-

a.That this Hon'ble Court be pleased to pass an order and decree against the Defendants, jointly and severally, to pay to the Plaintiff the sum of Rs. 1, 09,516/- (Rupees One Lakh Nine Thousand Five Hundred Sixteen Only) outstanding as on dated 06.09.2022 together with interest @08.20% p.a. from the date of filing the suit till payment or realization as per the Particulars of Claim i.e. Exhibit "H" hereto annexed. b.That the Defendants be directed to pay the cost of this suit. to pass an order and decree against

pay the cost of this suit. Any further relief in the nature and circumstances of the case may be granted. Given under my hand and the seal of

this Hon'ble Court.
Dated this 07th day of July, 2023.

sd/ M/S V.B.TIWARI & CO, Advocate for Plaintiff: 46, Islam building,16A, 1st floor, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400 023 Mob. No. 8976143130 Email:vbtiwariandcompany@gmail.com

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT, I am investigating the unencumbered right, title and interest of Mr. Vikas Shankarlal Bhartia, who is owner of a residential Flat i.e. Flat No. 25, First Floor. B wing, Santosh Coreferred to as "the said Flat").

It is informed to me that the

previous chain of documents i.e. 1) Original Agreement in favour of Mr. Ramniranjan B. Bhartia 2) Original Agreement from Mr. Ramniranjan B. Bhartia in favour of Mr. Shankarlal Bajranglal Bhartia & Mrs. Bimladevi Shankarlal Bhartia are lost or misplaced for which Mr. Vikas Shankarlal Bhartia has lodged Police N.C./F.I.R. in Lost Property Register bearing Entry No. 49203/2023, Dated 13/06/2023, with Airport Police

All persons having or claiming

any right, title interest, claim and demand of whatsoever nature into or upon the said Flat or any part thereof by way of sale, gift, lease, lien, release, charge, trust, mortgage, maintenance, easement or otherwise howsoever and/or against the owner are hereby required to make the same known in writing to the undersigned supported with the original documents at B/803, Cygnus, Aarti Building, Andheri East, Mumbai 400069, within 14 days from the date of publication of this notice failing which, the claims etc. if any, of such person(s) shall be considered to have been waived and/or abandoned. The owner shall be at liberty to sell/transfer the said flat. Date: 07th July, 2023.

SMEET VIJAY SHAH, Advocate High Court. Registration No. MAH/5683/2021

PUBLIC NOTICE

Place: Mumbai.

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that following share certificate of Vinati Organic Ltd. havin its Registered Office at **B-12 & B-13/1, MIDC Industrial Area, Raigad, Mahad, Maharashtra** 402309 Registered in the name of the following shareholder/s have been lost by them.

Name of the Shareholders | Folio No. | Certificate No. | Distinctive Nos. | No. of Shares Pramod Kumar. VO- P01281 3297 37787251- | 750 Shares 37788000 FV Rs.2/-

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above eferred share certificates.

Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such nim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L.B.S., Marg, Vikhroli (W) Mumbai-400083 TEL: 022 49186270 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company Shall proceed to issue Duplicate Share Certificates

Date: 06.07.2023

Name of Claimant Amar Singh Verma

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that the Original Share Certificate No. 37 Dated 5/10/1990 bearing Shares distinctive No. 181 To 185 for Rs. 50/- each in the name of Nagesh Chandrakant Kate, Address ;-B/20. Om Vijavashree Chs Ltd. Dombivli West – 421202. has been lost nisplaced. The report of the same has been lodged at Tilak Nagar Police Station on 23/06/2023 vide report No. 254/2023.

If any Person wish to claim, right, interest objection, for the said Share Certificate or anyone found the Same can contact undersigned in writing on the below mentioned address within fifteen days, otherwise deciding no objection.

If any person / persons have any type of right such as Lien, mortgage maintenance, gift, sale / purchase or being legal heirs of deceased Ananthanarayana Suresh or any type of charge over the said flat he/she/they shall inform the same in writing within 15 days of oublication of this notice at below mentioned address, If any objection is not received, within given period, my client will proceed with the sale of the said flat to the prospective Purchaser/s and objection received hereafter shall not be entertained.

Place - Dombivali Date - 07/07/2023 102,"SHYAM-KUNJ",Bldg-136, Churi-Marg,Tilak-Nagar,Dombivli-[E]-421201. VILAS B. SANDHAN [ADVOCATE]

BALU FORGE INDUSTRIES LIMITED CIN: L29100MH1989PLC255933

Regd. Off. 506, 5th Floor, Imperial Palace, 45 Telly Park Road, Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400069 Tel No: - 86550 75578 Website: www.baluindustries.com Email: compliance@baluindustries.com

CORRIGENDUM TO NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING (EGM) An Extra-Ordinary General Meeting ("EGM") of the Members of Balu Forge Industries Limited [The Company] is scheduled to be held on Friday 14th July 2023 at 11:00 am IST through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM). The Notice of the EGM ("EGM Notice") was dispatched to the Shareholders of the Company on 22nd June 2023 in due compliance with he provisions of the Companies Act, 2013, and rules made thereunder, read with circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India. This Corrigendum is being issued to give notice to amend/provide additional details as mentioned herein, Pursuant to the provisions of SEBI (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018 and applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder read with the MCA Circulars. Accordingly, all concerned shareholders, Stock Exchanges, Depositories, Registrar and Share Transfer Agent, agencies appointed for e-voting, other Authorities, regulators, and all other concerned persons are requested to take note of the above changes.

This Corrigendum can be accessed on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited and or the website of the Company at www.baluindustries.com/shareholders-information.php and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

All other contents of the EGM Notice, save and except as modified or supplemented by this Corrigendum, shall remain unchanged

> By Order of the Board For Balu Forge Industries Limited Ms. Tabassum Begum

> > Membership No.: A58602

Company Secretary & Compliance Officer

Date: 06th July 2023

PUBLIC NOTICE

Take notice that Flat No.205, admeasuring 320 Sq.Ft. Built Up Area, on 2nd Floor, in the Building Known as "SRK Heights" situated at Gaondevi, Satyawan Chowk, Dombivali (West), on the part of land bearing Survey No.8, Hissa No.40, lying being & situate at: Village Gaondevi, Taluka Kalyan, Dist.Thane.,is in Name of Mrs.Rupali Sushant Bait & Mr.Sushant Ashok Bait.

Original Agreement for Sale Dated 15th March 2023 between M/s. Om Sai Infra & Mrs. Rupali Sushant Bait & Mr. Sushant Ashok Bait registered vide No. KLN-2/6142/2023 has been lost and Misplaced.

Purpose of the notice is that if any of person finds the said Original Agreement for Sale Dated 15th March 2023 or any claiming thereof of whatsoever they should intimate us in writing within 14 days from date of the publication. Thereafter no claim or objection will he considered

Place: Mumbai. Date: 7-7-2023

Sd/- For Pradip Shukla & Co. 302/A, D8, Yoqi Prabhat Society, Yogi Nagar, Borivali West, Mumbai-92

तमाम लोकांस कळविण्यात येते कि, कै. शालिनी हरिभाऊ पाटील, हिंदू, याचं 24 नोव्हेंबर 2021 रोजी मौजे बदलापूर ता. अंबरनाथ, जि.ठाणे, महाराष्ट्र येथे निधन झाले. त्यांनी दिनांक 24/07/2021 रोजी आपले शेवटचे मृत्युपत्र केलेले होते. त्या मृत्युपत्रानुसार त्यांनी त्यांची स्थावर व जंगम मिळकत त्यांच्या मुली व जावाई यांना दिली आहे. सदर मृत्युपत्राचा व्यवस्थापक श्री. राजेंद्र श्रीनिवास नायडू हे आहेत.

आणि याद्वारे तमाम जनतेला कळविण्यात येते की, सदर मृत्यूपत्राचा द्वारे या अनुषंगाने सौ. वसंघरा यशवंत झांबरे, सौ. रोहिणी अजय नांदगावकर, कु. हेमलता हरिभाऊ पाटील आणि सौ. माधुरी भूषण कुलकर्णी आणि श्री. अजय विलास नांदगावकर, ह्यांच्या लाभात दिली आहे. इतर कोणत्याही व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा हरकत किंवा आक्षेप असल्यास, ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या आत तसा कागदोपत्री पुरावा घेऊन लेखी हरकत खालील विकलांकडे नोद्वावी. त्यानंतर कोणीही कोणताही आक्षेप घेतला तर तो अजिबात विचारात

सी/३ नर्मदा को. ऑप. हौसिंग सोसायटी,

सही/-रूम नं. २९१, लोकग्राम कल्याण-४२१३०६. वकील उज्वला बी. कासार फालके



MONOTYPE INDIA LIMITED

Regd. Office Address: 2, First Floor, Rahimtoola House 7 Homji Street, RBI Hornimal Circle, Mumbai, MH 400001 IN. CIN: L72900MH1974PLC287552 Email Id: monotypeindialtd@gmail.com Website: www.monotypeindialtd.in

Tel. No.: 022-40068190 CORRIGENDUM

ADDENDUM TO THE NOTICE CONVENING THE 46th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD ON 21^{SI} JULY 2023.

This has reference to the newspaper notice dated 29th June, 2023 convening the 46th Annual General Meeting (AGM) of the Shareholders of the Company to be held on Friday 21st July, 2023 at 11.30 a.m (IST) through Two-Way Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the business as set out in the Notice of the AGM dated June 24, 2023. The followings alteration in the Newspaper Notice dated 29" June 2023 published in Active Times (English) & Prath Kal (Marathi) are hereby modified through the corrigendum to all the Shareholders

Notice is also given that Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Friday 07th July, 2023 to Thursday 13th July, 2023 (Both days inclusive) The corrigendum of to the 46th AGM Notice shall form an integral part of the AGM Notice dated June 24, 2023, circulated to the Shareholders of the Company Accordingly, all the concerned shareholders stock exchange, depositories, registers and share transfer agents, agency appointed for e-voting. All other contains of the 46th AGM notice dated June 24, 2023 shall remain unchanged. The corrigendum along with the Notice is also being placed at the website of BSE Limited at www.bseindia.com Metropolitan Stock Exchange of India Limited (MSE) at www.msei.in. Calcutta Stock Exchange (CSE) at www.cse-india.com and on the Company's website at www.monotypeindialtd.in

By Order of the Board Naresh Jain

Date: 06,07,2023

Wholetime Director (DIN- 00291963)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that I MR. SURESHKUMAR SAMARTHMAL CHOWDHARY having address at 214, Shivchhaya Chs Ltd., Deevanman, Navyug Nagar, Vasai (West),. I state that I have Purchased Ind Gala No. S-11 Ground Floor, Patil Yadav Ind Estate, Village Khari, Bhayander (East), Thane - 401105. I state that the Original Agreement for Sale dated:04/05/1991 executed between M/s. Patil & Yadav Cons Co. & Mr Kishore Bhikamchand Gujar & Mahendra Bhikamchand Gujar of Ind Gala No. S-11. Ground Floor, Patil Yaday Ind Estate, Village Khari, Bhayander (East). Thane - 401105 is lost/misplaced and same is not traceable. I state that the said Ind Gala No. S-11 has not pledged and/or mortgage to any loan from any of the bankers or financial institution against the said Ind Gala Further the said Ind Gala is also not sold by me to any other person. I have also given police complaint on dated: 05/07/2023 by its Lost Report No. 19456-2023.

Anyone having any claims or objections of any nature over the said Ind Gala shall intimate the same to the below mention address within 15 days from the date of Publication of this notice otherwise same shall be consider as waived or abandoned

I state that whatever is mentioned above is true and correct as per my knowledge

Date: 06/07/2023 Place: Mumbai

> Vikas Rawat Advocate High Court A/209, Kavita Apartment, Navghar Road, Bhayander (East), Thane

PUBLIC NOTICE

This is to inform the general public at large that my clients (1) MRS. ASHA SURESH KUMAR JUMPAL, (2) MR. SURESH KUMAR JUMPAL & (3) MR. VISHAL SURESH JUMPAL re the owners in respect of Flat No. 601 & 602, 6th Floor, Vaikunth CHS Ltd. Near Swan Wivekanand Degree College, Plot No. 357, 8th Road, Sindhi Society, Chembur, Mumbai-400 071; respectively. The following original chain of agreements in respect of the said flat are lost/misplaced by my clients and are not traceable inspite of repeated searches and diligent efforts to find the same :-

For Flat No. 601:-Agreement for Sale dated 12.04.1982 between Builder/Developer M/S. OMPRAKASH TOLARAM to SHRI. HARBAN SINGHKAHAN SINGH VERMA .

ii. Agreement of Transfer dated 02.01.1985 between SHRI. HARBAN SINGH KAHAN SINGH VERMA to SMT. LAVINA GOBIND WADHWANI.
iii. Agreement of Transfer dated May-2000 between SMT, LAVINA GOBIND WADHWANI to (1) SHRI. ANIL AMARNATH MEHTA & (2) SMT. RACHNA ANIL MEHTA.

Conveyance Deed dated December-2002 between (1) SHRI. ANIL AMARNATH MEHTA & (2) SMT. RACHNA ANIL MEHTA to (1) MRS. ASHA SURESH KUMAR JUMPAL & (2) MR. VISHAL SURESH JUMPAL

For Flat No. 602:nent dated 13.01.1984 between builder / developer M/S. OMPRAKASH

TOLARAM to MISS, ROXENNA DANIEL.

nt dated 10.10.1985 between MISS. ROXENNA DANIEL to SHA TARACHAND

Agreement for Sale dated 16.02.1987 between SHA TARACHAND FOJMAL & CO. to (1 MRS. ASHA SURESH KUMAR JUMPAL & (2) MR. SURESH KUMAR BALRAJ JUMPAL. And accordingly my client has also online registered Police complaint for lost of sai documents with Chunabhatti Police Station, Mumbai vide Lost Report No. 55567-202

All the persons / legal heirs / general public having any claim upon the said Flat by way o inheritance, legacy, bequeath, transfer, mortgage, sale, lien, charge, trust, maintenance or otherwise howsoever required to make the same known to the undersigned by Registered Post with acknowledgement due along with documentary proof within 15 days from the date of publication of this notice, otherwise claims if any received thereafter will be considered as waived for all intended purposes and will not be entertained in any conditions thereafter and then my clients will be then entitled to proceed further in the matter for sale, transfer of the said Flat to the purchaser/s and

naser/s **(1) SHEETAL GULABRAI TALREJA & (2) PANKAJ GULABRAI TALREJA.** VIJU M. KHITHANI ADVOCATE HIGH COURT. Chembur Camp, Mumbai-400 074

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my clients are negotiating to Purchase a Flat No. 102 on 1st Floor, A-Wing in the building known as "Borivali Manish Co-Op. Hsg. Soc. Ltd." situated at S.V.P. Road, Borivali (West), Mumbai - 400 092, from Mr. Kishor Harilal Dadia and Mrs. Manjula Kishor Dadia.

Pursuant to an Agreement dated 15-02-1972 M/s. Star Properties Pvt. Ltd. had sol the above referred Flat No. 102 to Mr. Kishore H. Dadia.

Pursuant to an Agreement dated 16-10-1995 Mr. Kishore H. Dadia had sold the sain Flat to Mrs. Bhikiben Mathuradas Mehta and Mrs. Chandraben Jitendra Mehta and said Agreement was registered under document No. BBJ - 3782/95 on 16-10-1995. Mrs. Bhikiben Mathuradas Mehta died intestate on 16-01-2003 and after compliance of all legal formalities, the Society had transferred her 50% undivided shares of the said Flat in favour of Mrs. Chandraben Jitendra Mehta and thus she became absolut

owner of the said Flat as per Share Certificate dated 08-02-2003. Pursuant to an Agreement for Sale dated 16-01-2004 Mrs. Chandraben Jitendra Mehta had sold the said Flat to Mr. Kalpesh Kanaiyalal Mehta and Mrs. Sheela Kalpesh Mehta and said Agreement was registered under document No BDR-6-00462-2004 dated 16-01-2004.

Pursuant to an Agreement for Sale dated 06-06-2004 Mr. Kalpesh Kanaiyalal Mehta and Mrs. Sheela Kalpesh Mehta had sold the said Flat to Mr. Kishor Harilal Dadia and Mrs. Manjula Kishor Dadia and said Agreement was registered under document No BDR-6/09595/2004 dated 01-10-2004.

All Persons. Bank or Financial Institution having any claim/objection with regards to the above referred Flat No. 102 by way of legal heirship, ownership, mortgage, lien, tenancy or otherwise howsoever or any part thereof are hereby required to give intimation thereo alongwith documentary evidence in support thereof within 15 days from the date of Publication hereof either by hand delivery against proper written acknowledgement of the undersigned or by Registered Post A.D. only to MRS. MANISHA M. KOTHARI ADVOCATE, 704, K L Accolade, TPS-III, 6th Road, Santacruz (East), Mumbai: 400 055. n default of all such claims it shall be deemed to have been waived and my clients may proceed on the basis of the title of above said Flat free from all encumbrances.

Place : Mumbai Date: 07/07/2023 MRS. MANISHA M. KOTHAR

Description Of The Immovable Property

Advocate High Court

SHRI.SANJAYKUMAR RAMCHARAN PAL, Age: 33 years, Occupation: Service, An Adult, Indian Inhabitant, residing at Room No 01, Pratap Nagar Road, Munshi Mahal, Opposite Vasant Chawl Room No 21, Bhandup (west), Mumbai - 400078.)... Plaintif) ANAND VALKU SANAS Age : not known Occupation : not known An Adult, Indian

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI R.A.E.& R. SUIT NO.1194 of 2022

Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Tembi Pada Road, Bhandup (West), Mumbai 400078

Pada Road, Briandup (west), Murribal 400078

2) MR. DILIP N. PAWAR Age: not known Occupation: not known An Adult, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No.1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Tembi Pada Road, Bhandup (West), Mumbai - 400078.

3) MR. PRAVIN N. PAWAR Age: not known Occupation: not known An Adult, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkisho

Tembi Pada Road, Bhandup (West),) Mumbai 400078) ... Defendants

Γhe Defendant Nos. 1 & 3 abovenamed,

WHEREAS, the Plaintiff abovenamed has instituted the above suit against the Defendant praying that the defendants be ordered and decreed to quit, vacate and hand over the quite vacant and peaceful possession of Room No. 13. Ramkishore Khaderu Niwas Iying and situated at Sai Vihar, Tembipada Road, Bhandup (w), Mumbai-400078. to the plaintiffs and that the defendant be ordered and decreed to pay to the plaintiff the sum of Rs. 1152/being the amount of arrears of rent for three years from 22-10-2018 to 22-10-21 to the plaintiff and mesne profits at the rate of Rs.32/- per month from the date of filing of suit till the recovery of the possession of the suit premises by the Plaintiff and for such other and

further reliefs as prayed in the Plaint.
YOU ARE hereby summoned to file your Written Statement within 30 days from service of summons and appear before the Hon'ble Judge presiding in Court Room No.7, 2nd Floor, Old Building, Small Causes Court, I.T. Marg, Mumbai-400002, in person or by an authorized Pleader duly instructed and able to answer all material questions relating to the suit or who shall be accompanied by some other person able to answer all such questions on 26th July, 2023 at 2.45 p.m., to answer the abovenamed Plaintiff and as the day fixed fo your appearance is appointed for the final disposal of the suit, you must be prepared to produce all your witnesses on that day and you are hereby required to take notice that in default of filling Written Statement, or your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence and you will bring with you or send by our Pleader, any documents on which intend to rely in support of your defence.

Take notice that, in default of your appearance of the day before mentioned, the suit wil be heard and determined in your absence. You may obtain the copy of the said Plaint fron
Court Room No. 7 of this Hon'ble Court.
Given under the seal of the Court. Given under the seal of the Court, this 7th day of June, 2023

Seal

Additional Registra

Name of Borrower(S) and (Co-borrower(S)

E AUCTION SALE NOTICE (Under Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules2002)

Registered Office :- DCB Bank Ltd., 6th Floor, Tower A, Peninsula Business Park, SenapatiBapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 Retail Asset Collection Department :- DCB Bank Ltd., 1st Floor, Huma Mall, L.B.S. Marg, Kanjur Marg (West), Mumbai-400078

DCB BANK

Date of E-Auction Type of /Last date of EMD Possession

E-Auction sale notice for sale of immovable Assets under the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement Of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the borrower(s), co-borrowers and the guarantors in particular, by the Authorized Officer, that the under mentioned property is mortgaged to DCB BANK LTD., The Authorized Officer of the Bank has taken the physical possession of the properties

as mentioned at Sr. No. 1-14 and has taken symbolic possession of the property as mentioned at Sr. No. 15 and 16 under the provision of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The property will be sold by tender cum public E-auction as mentioned below for recovery of under mentioned dues and further interest, charges and cost etc. as per the below details:-The property will be sold "as is where is" and "as is what is" condition

Demand Notice Amount (Rs.)

VO.	and (Co-porrower(S)	illinovable Property	Amount (RS.)	Price(RS.)	(KS.)	/Last date of END	Possession
1	Mr. Mohdjaved Mohd yusuf Shaikh Mrs. Ummehabiba Mohdyusuf Shaikh	Flat No.203, 2nd Floor, Tulsi Vrindavan Complex, Kambhare Road, Village-Cherpoli, Shahapur, Thane – 421 601	16,31,914.00	8,97,399.00	89,740.00	26/07/2023 (11.00A.M 1.00P.M.)/ 25/07/2023 before up to 05:00 pm	Physical
2	Mr. Mohammed Jafar Mohammed Mehboob Mr. Shayraparveen Mohammed Jafar	Flat No. 304, 3rd Floor, C Wing, Deccan Homes, Mamdapur Road, Neral (E) - 410101.	25,60,058.00	1,109,830.00	11,0983.00	26/07/2023 (11.00A.M 1.00P.M.)/ 25/07/2023 before up to 05:00 pm	Physical
3	Mr.Mohammedsiraj Mohammed kasim Shaikh Mrs. Noorjahan Mohammed siraj Shaikh	Flat No. 406, 4th Floor, Building No. A-8, Xrbia Warai Phase – I, Neral Kalamb Road, Village- Neral, Neral (East), Taluka-Karjat, DistRaigad- 410 101	10,68,432.35	656,975	65,698.00	26/07/2023 (11.00A.M 1.00P.M.)/ 25/07/2023 before up to 05:00 pm	Physical
4	Mr. Mahesh Bharat Rumane Mr. Bharat Vitthal Rumane Ms. Kunda Bharat Rumane	Flat No.6, 1st Floor, Building No.4, Ramakant Co-operative Housing Society Limited, Survey No. 76/1, Plot No. 1 to 10 at Village Dhamote, Post Bhopele, Neral-Murbad Road, Neral (East), TalKarjat, DistRaigad- 410 101	7,90,544.98	712,161.00	71,216.00	26/07/2023 (11.00A.M 1.00P.M.)/ 25/07/2023 before up to 05:00 pm	Physical
5	Mr. Manesh Pandurang Bhoir Mrs. Kamal Manesh Bhoir	Bunglow on House No.753, Ground Floor, Baradpada Village Road, Murbad, Thane – 421401	12,70,119.00	641,339.00	64,134.00	26/07/2023 (11.00A.M 1.00P.M.)/ 25/07/2023 before up to 05:00 pm	Physical
6	Mr. Vikram Arvind Jadhav Mrs. Veena Vikram Jadhav	Flat No.002, Ground Floor, F- Wing, Sai Nirman Building, Near Neral Station, Nirman Nagari, at Neral, Tal-Karjat, Dist Raigad-410 101	19,26,128.00	1,019,871.00	1,01,987.00	26/07/2023 (11.00A.M 1.00P.M.)/ 25/07/2023 before up to 05:00 pm	Physical
7	M/s Maharashtra Chicken Tredding Mr. Faiyaz Imamsaheb Sayyed Mrs. Mumtaz Fayyaz Sayyed	Shop No.04, Ground Floor, Sai Pooja Co-operative Housing Society Limited, Survey No.41, Hissa No. 18A, Kalamboli, Tal Panvel, Dist. Raigad- 410 210.	16,81,352.00	1,196,216.00	1,19,622.00	26/07/2023 (11.00A.M 1.00P.M.)/ 25/07/2023 before up to 05:00 pm	Physical
8	Mr. Prashant Vishwas Kamble Ms. Kalpana Vishwas Kamble	Flat no. 104, 1st Floor, Shri Krishna CHSL,Ganesh Mandir Road, Titwala (E), Thane – 421605	7,72,337.92	713,837.00	71,384.00	26/07/2023 (11.00A.M 1.00P.M.)/ 25/07/2023 before up to 05:00 pm	Physical
9	Mr Ajaykumar G Verma Mrs. Geetadevi Ajaykumar Verma	Flat No.007, Ground Floor, Shree Sai Building, Sambhaji Nagar, Asangaon Station Road, Asangaon (West), Thane – 421601	13,83,696.81	390,380.00	39,038.00	26/07/2023 (11.00A.M 1.00P.M.)/ 25/07/2023 before up to 05:00 pm	Physical
10	M/s Yuvraj Infrastructure, and Mr. Pritesh Shah, and Mr. Kirtikumar Shah and M/s Kirtikumar Steel Udyog	Office No. 515, 5th Floor, Nirmal Corporate Center CSL, Nirmal Lifestyle, Village – Nahur, LBS Marg, Mulund (w), Mumbai-400080 and Office No. 516, 5th Floor, Nirmal Corporate Center CSL, Nirmal Lifestyle, Village –Nahur, LBS Marg, Mulund (w), Mumbai-400080	1,20,29,304.15	9,000,000.00	9,00,000.00	26/07/2023 (11.00A.M 1.00P.M.)/ 25/07/2023 before up to 05:00 pm	Physical
11	Mr.Omkar Vishwanath Gaonkar Mrs. Ranjana Vishwanath Gaonkar	Flat no. 301, 3rd Floor, Pauravi Apartment, Mahatma Phule CHSL,Co-Operative Housing Society,MIDC Raod, Belawali, Ambernath-Badlapur Road, Badlapur(E),Thane- 421503	29,37,620.00	2,077,200.00	2,07,720.00	26/07/2023 (11.00A.M 1.00P.M.)/ 25/07/2023 before up to 05:00 pm	Physical
12	M/s. Gopinath Engineering Co. Pvt. Ltd Mrs. Ratnavathi Gopinath Mr. Raju Gopinath Mr. K. Krishnan Kutty Mrs. Bindu Balasubramaniam Anila G. Menon	Company's Land and Building (Factory and Godown) at Plot No. A-33, MIDC Industrial Area, Taloja District Raigad 410208	19,07,07,488.00	27,500,000.00	27,50,000.00	26/07/2023 (11.00A.M 1.00P.M.)/ 25/07/2023 before up to 05:00 pm	Physical
13	M/s. Dye O Tex Dyestuff & Intermediate Pvt. Ltd. Mr.Ajay Sheth Mr. Vijay Sheth M/s Dye O Tex (Partnership firm)	408, Adamji Building, 4th Floor, 413, Narsi Natha Street, Masjid Bunder- 400009	1,13,02,174.53	4,492,800.00	4,49,280.00	26/07/2023 (11.00A.M 1.00P.M.)/ 25/07/2023 before up to 05:00 pm	Physical
14	Mr. Ankit R Narawne Mrs. Anita Narawne M/s. Shree Enterprises M/s. Nexus Garments	Flat No.804, 8th Floor, Orlem Grace, Marve Road, Orlem, Malad (West), Mumbai – 400064.	1,34,26,699.28	1,71,00,000.00	17,10,000.00	10/08/2023 (11.00A.M 1.00P.M.)/ 09/08/2023 before up to 05:00 pm	Physical
15	Mr. Girish Karamshi Dedhia Mrs. Nayana Girish Dedhia M/s Auto Pushp	Flat No.701, 7th Floor, A Wing, Kalinga Building, Nirmal Nagar Kalinga Co-operative Housing Society Limited, Nirmal Nagar, Mulund-Goregaon Link Road, Mulund (West), Mumbai-400 080.	2,09,20,988.00	2,50,20,000.00	25,02,000.00	10/08/2023 (11.00A.M 1.00P.M.)/ 09/08/2023 before up to 05:00 pm	Symbolic
16	Mr. Shivanandan Raja Nadar Mrs. Nithiya Shivanandan Nadar	Flat No.1202, 12th Floor, Gulmohar Building, Plot No.101, The Sindhi Immigrants Co-operative Housing Society Limited, Chembur (East), Mumbai-400 071	98,82,403.00	1,40,25,000.00	14,02,500.00	10/08/2023 (11.00A.M 1.00P.M.)/ 09/08/2023 before up to 05:00 pm	Symbolic

ending purchasers/bidders are required to deposit EMD amount through Demand Draft in the name of the beneficiary, DCB Bank LTD.

Inspection Date and Time:-10/07/2023 to 14/07/2023; Between 11:00am to 04:00pm, Contact on Kapil Kamble on 9821855469 & David Vannapor on 8108419977 between 11:00am to 04:00pm

TERMS AND CONDITIONS OF THE E-AUCTION

The auction sale shall be "online e-auction" bidding through website https://sarfaesi.auctiontiger.net on the dates as mentioned in the table above with Unlimited Extension of 5 Minutes. Bidders are advised to go through the website https://sarfaesi.auctiontiger.net for detailed terms and conditions of auction sale before submitting their bids and taking part in e-auction sale proceedings The interested bidders are required to register themselves with the portal and obtain login ID and Password well in advance, which is mandatory for e-bidding, from auction service provider (M/s E-Procurement Technologies Ltd. (Auction Tiger) Ahmadabad (Tel:-079-61200586/592/) Please note

that, Prospective bidders may avail online training on e-auction from their registered mobile number only Online E-auction participation is mandatory in the auction process by making application in prescribed format which is available along-with the offer/

Bidders are advised to detailed terms and conditions of auction sale before submitting their bids, refer to the link http://WWW.dcbbank.com /cms/ showpage/page/customer-cornerand for further details may directly contact to Mr. Kapil Kamble on 9821855469 & David Vannapor on 8108419977.

STATUTORY SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002 The borrower/guarantors are hereby notified to pay sum as mentioned in the demand notice along with up to date interest and ancillary expense before the date of e-auction, falling which the property will be auctioned/ sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost.

Date: 07/07/2023 Place: Mumbai/Thane/Raigad

FOR DCB BANK LTD. **Authorised Officer** दि.६

यादी

आली

प्रत्येक

दत्तक

तीनवेळा

विभागाचे

परिवर्तनअंतर्गत

निर्मितीचे तांडे

विक्री होणाऱ्या गावांची

अधिकाऱ्याला ती गावे

दिली

त्याप्रमाणे आठवड्यातून

ठिकाणी छापे टाकले

जायचे. पण, आता ती

यादी सध्या कागदावरच

असून ना दत्तक अधिकारी

नेमले ना कारवाई होतेय,

सोलापूर अ आणि ब

पंढरपूर व माळशिरस

असे चार विभाग आहेत.

निरीक्षक, दोन निरीक्षक,

एक सहायक निरीक्षक,

वरिष्ठ

ठाणे पोलीस

हद्दीत १८

आयुक्तालयाच्या

जुलैपर्यंत मनाई

ठाणे, दि.६ : ठाणे पोलीस

आयुक्तालयाच्या हद्दीत विविध

राजकीय पक्ष, सामाजिक

संघटना इत्यादीकडून जनतेच्या

विविध मागण्यांसाठी मोर्चे,

आंदोलने, निदर्शने, घेराव,

धरणे, सभा, उपोषणे इत्यादीचे

आयोजन केले जाण्याची

शक्यता आहे. त्यामुळे ठाणे

पोलीस आयुक्तालय परिसरात

जिवीत व वित्त सुरक्षित

राहण्यासाठी आणि कायदा व

सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे

शहर विशेष शाखा पोलीस उप

आयुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी

यांनी १८ जुलै २०२३ पर्यंत

खालील कृत्यांना मनाई आदेश

जारी केले असल्याची माहिती

सोटे, तलवारी, भाले, दंड,

बंदुका, लाठ्या किंवा शरीरास

इजा करण्यासाठी वापरण्यात

येईल अशी कोणतीही वस्तु

बरोबर वाहन नेणे, बाळगणे,

जमा करणे व तयार करणे.

फेकावयाची उपकरणे किंवा

साधने बरोबर नेणे, जमा करणे

व तयार करणे. कोणताही दाहक

किंवा स्फोटक पदार्थ आणि

द्रव बाळगणे, बरोबर नेणे.

सार्वजनिक रितीने घोषणा देणे,

गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे

इत्यादी. कोणत्याही इसमाचे

चित्राचे / प्रतिकात्मक प्रेताचे

प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

सभ्यता अगर नितीमत्ता यास

धोका पोहोचेल किंवा शांतता

धोक्यात येईल अशी भाषणे,

हावभाव, चित्रफलक प्रदर्शित

करणे. पाच किंवा पाचापेक्षा

अधिक लोकांनी एकत्र जमणे,

जाहीर सभा घेणे, मिरवणुका

काढणे. घोषणा. प्रतिघोषणा

देणे इत्यादी कृत्यांना मनाई

करण्यात आली आहे. हा मनाई

आदेश सरकारी नोकर किंवा

ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार

कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग

पडेल, किंवा ज्यास अधिकार

प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने

सुट दिलेली आहे, अशा

व्यक्तींना लागू राहणार नाही.

लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी

काढण्यात आलेल्या मिरवणुका.

ासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जम

लेले लोक, सरकारी संस्था,

शैक्षणिक संस्था या ठिकाणी

जमलेला जनसमुदाय, पोलीस

आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या

पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी

दिलेल्या सभा / मिरवणुका,

सर्व शासकीय / निमशासकीय

कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत

असलेले ठिकाण यांना हा

आदेश लागू राहणार नाही.

सरकारी/निमसरकारी

किंवा पढाऱ्यांच्या चित्राचे

या कालावधीत शस्त्रे,

दिली आहे.

आदेश लागू

राज्य उत्पादन शुल्क

अशी वस्तुस्थिती आहे.

तयार करण्यात

होती. त्यानुसार,

पोलिस

होती.

संबंधित

जिल्ह्यात

पोलिस

अवैध दारू विक्रीकडे दुर्लक्ष

, तीन जवान, एक चालक संपूर्ण जिल्ह्यासाठी अंदाजे अधिक मनुष्यबळ असतानाही ऑपरेशन अशी हातभट्टी भरारी पथक आहे. एकूणच मागील अवैध जीवघेणी हातभट्टी

सार्वजनिक सूचना गद्वारे सामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की, मी, श्री अजित डी खेलते, खाली वर्णन केलेल<u>े</u> भामची मालमत्ता एचडीएफसी बँक लि.कडे गहाए

हणून देऊ करत आहोत, आम्हाला दिलेली बँकिंग

विधा सुरक्षित करण्यासाठी सुरक्षिततेच्या मार्गाने

-चडीएफसी बँक लि. मालमत्तेचे वर्णन:-मह्याद्री सीएचएस लि. म्हणून ओळखल्या जाणाऱ्य गोसायटीमधील इमारती [°]क्रमांक ए-१२ मधील ग्रीथ्या मुजल्यावरील फ्लॅट क्रमांक ४०३, गाव दिंडोशी/चिंचोली, गोरेगाव (पू) येथे सीटीएस क्रमांक ९८, १५६ असलेल्या जमिनीच्या तुकड्यावर बांधण्यात आला आहे. तालुका बोरिवली, मुंबई पुढे सूचित केले जाते की वरील संदर्भित मालमत्तेश सबंधित खालील मूळ दस्तऐवज हरवले आहेत/ उपलब्ध नाहीत/ट्रेस करण्यायोग्य नाहीत, जे

कागदपत्रांचे नाव पुष्टीकरणाची मूळ डीड. मधील मे कॉनवुड इन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड., आर्रि श्री. विजय के कांबे दिनांक ०२.०३.१९८५ मळ नोंदणी पावतीसह मूळ नादण। पावतास्वरु मूळ करार यांच्यातील मे.कॉनवुड कन्स्ट्रदर्श कपनी प्रा. लि., आणि श्री. विजय के कांबे

दिनांक १०. ०७. १९८०

ो १३/०६/२०२२ रोजी आरे पोलिस स्टेशनमध्ये डीड पुष्टीकरण आणि विक्रीचा करार गहाळ/ हरवले तक्रार नोंदवली आहे. क्रमांक ४९३२९-२०२३ जर कोणतीही व्यक्ती/व्यक्तीस किंवा संस्था उत्त गलमत्तेवर किंवा तिच्या कोणत्याही भागाव कोणतेही शुल्क, भार, हक्क, व्याज किंवा हक्व असल्याचा दावा करत असतील तर त्यांनी ते लेखी वरूपात सहाय्यक कागदपत्रे आणि पराव्यासः ाकिलाच्या नावावर कळवावे. आणि ही सचन प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसार नत्ता द्या, असे न केल्यास एचडीएफसी बँक लि कडे गहाण ठेवल्यास, अशा कोणत्याही दाव्याचा हक्क. व्याज. शल्क. भार किंवा इतर कोणत्याह स्वरूपाचा हक्के किंवा कोणाचेही हक्क यांचा संदर्भ न घेता पूर्ण होईल.

तारीख : ०७/०७/२०२३ **ॲड. संदीप कुमार सिंह** सरुची कार्नर, बंद्रा कोर्ट समोर ए के मार्ग, वांद्रे पूर्व, मुम्बई-४००५१

जाहीर सूचना

मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवल/मालमत्तेत असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाब हक्क मागण्या किंवा हरकती मागविण्यासार्ठ . द्यावयाच्या नोटिशीचा नमुना.

(दोन स्थानिक वत्तपत्रात प्रकाशित करावयाचे) . श्री. अकबरअली युसुफअली राकला, पत्ता: फ्लॅट क्र.२०६, आगा बिल्डिंग कोहौसोलि., धरमशी स्ट्रीट, भेंडी बाजार, मुंबई-४००००३ यांचे कोणतेर्ह गरसदार न नेमता १७.०१.२०१३ रोजी निधन झाले

सूचना

<mark>आगा बिल्डिंग कोहौसोलि</mark>. याव्दारे. सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील. मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्य प्रसिध्दीपासून **८ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हेतसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपः आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या त्रोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स हतसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधी देलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकर्ळ असेल जर सोसायटीच्या भांडवल/मिलकतीमधीत मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य इस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुस त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच नोंदणीकत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्द निरीक्षणांकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे प्तचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.९.०० ते दु.१.००वा पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करित दी आगा बिल्डिंग को-ऑप. हौसिंग सोसायटी लि

दिनांक: 0६.0७.२0२३ सही/-

PUBLIC NOTICE Take notice that My Clients, 1) MR MANISH RAMNIKLAL SHAH 2 MRS.ASHABEN RAMNIKLA SHAH 3)MRS. MITA A. SHAH 4) MR. BHADRESH RAMNIKLAL S H A H 5) M R . R I T E S I RAMNIKLAL SHAH have instructed me to invite objection in respect of FLAT NO.202 ON THE SECOND FLOOR OF BUILDING NO.B-65 K N O W N A S J A Y D E E I SHANTINAGAR CO-OPERATIVI HOUSING SOCIETY LTD. situate at BLDG.NO.B-65/66, SECTOR-SHANTI NAGAR, MIRA ROAI EAST), THANE-401107 (her referred to as the "said flat"), In Short. LATE MR. RAMNIKLAL D SHAH was originally a joint membe of Jaydeep Shantinagar Co Operative Housing Society Ltd Situated At Bldg.No.B-65/66, Sector Shanti Nagar, Mira Road(East 2018 and left behind only Five Legs Heirs including 1) MR. MANISI RAMNIKLAL SHAH(Son) 2) MRS ASHABEN RAMNIKLAL SHAB Wife) 3)MRS. MITA A. SHAI Daughter) 4) MR. BHADRESH RAMNIKLAL SHAH (Son) 5) MR RITESH RAMNIKLAL SHAH (Son and MR. MANISH RAMNIKLA) SHAH(Son) has applied for the solo membership to the said Jaydeep Shantinagar Co-Operative Housin Society Ltd. Situated At Bldg.No.E 65/66, Sector-I, Shanti Nagar, Mira Road (East), Thane-401107 for transfer of the aforesaid flat in his sold ame and the Other Legal Heir ncluding 1) MRS. ASHABE RAMNIKLAL SHAH (Wife) 2) MRS MITA A. SHAH (Daughter) 3) MR BHADRESH RAMNIKLAL SHAF Son) 4) MR. RITESH RAMNIKLAL SHAH (Son) have consented for th

Any person or persons having an bjection for grant of membership of naving any claim, right, title or interes r any part thereof either by way of inheritances, heirship or mortgage ease, leave and license, sale or lier charge, trust, easement, license enancy, injunction, possession xchange, attachment of the Income Tax Authorities or otherwise howsoever ar equested to make the same known vriting within 7 Days along with th upporting documents to th ndersigned at B-706, Asmit Regency-1, Naya Nagar, Mira Road(East), Thane - 401107 within Seven Days (7) from the date of ublication hereof, failing which a such claims and /or objections, if an will be considered as waived an abandoned.

महिन्यात आठ कारवाई केली आहे.दुसरीकडे जिल्हाभर

प्रत्येक विभागाची ४० अधिकारी–कर्मचाऱ्यांवर अवैध हातभट्टी दारूची निर्मिती टीम आहे. जिल्ह्यासाठी एक चालणाऱ्या या विभागाने व अवैध वाहतूक होतेच कशी, हा संशोधनाचा विषय बनला आहे. राजरोसपणे गावागावात हातभट्टी दारूची विक्री होते, ग्रामीण पोलिसांची २५ पोलिस गावातील भांडणे पोलिस ठाणी आणि साडेचार हजारांहुन ठाण्याला जातात.

बाळू फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआवएन : एल२९१००एमएच१९८९पीएलसी२५५९३३ अंधेरी (पूर्व), गुंबई, महाराष्ट्र, ४०००६९. **दूर. क**.: ८६५५० ७५५७८ वेबसाइट: www.baluindustries.com **ईमेल:** compliance@baluindustries.com

अतिरिक्त सर्वसाधारण सभा (ईजीएम) च्या सूचनेकरिता शुद्धिपत्रक

ालू फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची अतिरिक्त सर्वसाधारण सभा (ईजीएम) शुक्रवार १४ जुलै २०२३ रोजी सकाळी ११:०० वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अन्य दुकश्राव्य माध्यम म्हण्णे (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाणार आहे. ईजीएम ची सूचना (ईजीएम सूचना) दि.२२ जून २०२३ रोजी . हपनीच्या भागधारकांना कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुर्दींचे योग्य पालन करून पाठवण्यात आली होती आणि याअंतर्गत बनवलेले नियम, सहवाचिता सहकार मंत्रालय आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जार्र क्लेले परिपन्नके. सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियम, २०१८ आणि कंपनी कायद २०१३ च्या लागू तरतुरी आणि त्याखाली तयार केलेल्या नियमानुसार, येथे नमूद केल्यानुसार सुधारणा/अधिः तपशील देण्यासाठी सूचना देण्यासाठी हे शुद्धीपत्र जारी केले जात आहे सहवाचिता एमसीए परिपत्रके.

होटिंगसाठी नियक्त केलेल्या एजन्सी, इतर प्राधिकरणे, नियामक आणि इतर सर्व संबंधित व्यक्तींनी वरील बदलांची नों . त्यावी. हा शुद्धीपत्र स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर आणि कंपनीच्य www.baluindustries.com/shareholders-information.php वर आणि एनएसडीएल च्य www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर पाहिला जाऊ शकतो कित्र्य सूचनेतील इत्र सर्व मजकूर, जतन केलेले आणि या शुद्धीपत्राद्वारे सुधारित किंवा पूरक वगळता, अपरिवर्ति

ि SB भारतीय स्टेट बैंक किरकोळ मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र (कोड १५४२६), श्ला मजला, अशोक सिल्क मिल्स कंपाऊंड, एलबीएस मार्ग, घाटकोपर (पश्चिम), मुंबई-४०००८६.

क.६०९, ६वा मजला, जय अबे सोसायटी, साईबाबा नगर, सेल कॉलनी, चेंबूर (पुर्व), मुंबई-४०००७१, (२) क्रिएटीव भायटी इंडिया प्रा.लि., युनिट क्र.४०१, ए विंग, ४था मजला, रिलायबल टेक पार्क गेट क्र.३१, ऐरोली, नवी मुंबई 00७0८, (३) खोली क्र.एच १/४, बाबासाहेब आंबेडकर, आशिर्वाद सोसायटी, साईबाबा नगर, सेल कॉलनी, चेंब (पर्व), मंबई=x000७१, (x) फ्लॅट क्र.७०६, ७वा मजला, ऑर्चिड ब्लिस्स, प्लॉट क्र.७२, सेक्टर-५, उळवे, पनवे -४९०२०१. (गृहं कर्ज खाते-३७२०८१०९१७०, एचआय सुरक्षा खाते-३७२०८८९५७३१) यांनी बँकेकडू यांनी घेतलेल्या कर्ज रकमेची मुद्दल व त्यावरील व्याज जमा करण्यात कसुर केलेली आहे आणि यामुळे त्यांचे खा ाचाना वाराराचा कन्न एकान्या नुहरा प्रचाराचा जान काना करनामा कह्नू कराता काल काना चानुळ राचा का १६६.०६.२०२३ राजी नॉन-परफॉर्मिंग असेट (पर्जाण) मध्ये वर्गाकृत करण्यात आले. सिक्युरीटाइग्रेशन जॅन रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्सिन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२ नन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर २७.०६.२०२३ रोजी सूचना पाठविण्यात आली होती, ती ना-पोहोच होता पुन प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

थकबाकी रक्कम: दिनांक २६.०६.२०२३ रोजी देय रक्कम रू.२३,८६,६९२/- (रुपये तेवीस लाख शहाऐंशी हज सहाशे ब्याण्णव फक्त) तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क इत्यादी. सदर पर्यायी सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लागू असल्यास) यांन येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकवाकी रक्कम जमा करावी. अन्यथ

२००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर योग्य कारव केली जाईल.

स्थावर मालमत्तेचे वर्णन फ्लंट क्र.७०६, ३४.३६७ चौ.मी., ७वा मजला, ऑर्चिड ब्लिस्स, प्लॉट क्र.७२, सेक्टर-५, उळवे, पनवेल, रायगड-४१०२०१

प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

Notice is hereby given to the public at large that my clients are negotiating to Purchase a Flat No. 102 on 1st Floor, A-Wing in the building known as "Borivali Manish Co-Op Hsq. Soc. Ltd." situated at S.V.P. Road, Borivali (West), Mumbai - 400 092, fro

the above referred Flat No. 102 to Mr. Kishore H. Dadia.

Pursuant to an Agreement dated 16-10-1995 Mr. Kishore H. Dadia had sold the said Flat to Mrs. Bhikiben Mathuradas Mehta and Mrs. Chandraben Jitendra Mehta and said Agreement was registered under document No. BBJ -3782/95 on 16-10-1995. Mrs. Bhikiben Mathuradas Mehta died intestate on 16-01-2003 and after compliance of all legal formalities, the Society had transferred her 50% undivided shares of the said Flat in favour of Mrs. Chandraben Jitendra Mehta and thus she became absolute

Pursuant to an Agreement for Sale dated 16-01-2004 Mrs. Chandraben Jitendra Mehta had sold the said Flat to Mr. Kalpesh Kanaiyalal Mehta and Mrs. Sheela Kalpesh Mehta and said Agreement was registered under document No

and Mrs. Sheela Kalpesh Mehta had sold the said Flat to Mr. Kishor Harilal Dadia and Mrs. Manjula Kishor Dadia and said Agreement was registered under document No BDR-6/09595/2004 dated 01-10-2004.

above referred Flat No. 102 by way of legal heirship, ownership, mortgage, lien, tenancy or otherwise howsoever or any part thereof are hereby required to give intimation thereo alongwith documentary evidence in support thereof within 15 days from the date of Publication hereof either by hand delivery against proper written acknowle the undersigned or by Registered Post A.D. only to MRS. MANISHA M. KOTHARI ADVOCATE, 704, K L Accolade, TPS-III, 6th Road, Santacruz (East), Mumbai: 400 055 In default of all such claims it shall be deemed to have been waived and my clients may proceed on the basis of the title of above said Flat free from all encumbrances

Place : Mumbai Date: 07/07/2023

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT, I am investigating the unencumbered right, title and interest of Mr. Vikas Shankarlal Bhartia, who is owner of a residential Flat i.e. Flat No. 25, First Floor, B wing, Santosh Cooperative Housing Society Limited, 12/A Thanawala Lane, Vile Parle East, Mumbai 400057(hereinafter referred to as "the said Flat").

It is informed to me that the previous chain of documents i.e. 1) Original Agreement in favour of Mr. Ramniranjan B. Bhartia 2) Original Agreement from Mr. Ramniranjan B. Bhartia in favour of Mr. Shankarlal Bajranglal Bhartia & Mrs. Bimladevi Shankarlal Bhartia are lost or misplaced for which Mr. Vikas Shankarlal Bhartia has lodged Police N.C./F.I.R. in Lost Property Register bearing Entry No. 49203/2023, Dated. 13/06/2023, with Airport Police Station, Mumbai 400057.

All persons having or claiming any right, title interest, claim and demand of whatsoever nature into or upon the said Flat or any part thereof by way of sale, gift, lease, lien, release, charge, trust, mortgage, maintenance, easement or otherwise howsoever and/or against the owner are hereby required to make the same known in writing to the undersigned supported with the original documents at B/803, Cygnus, Aarti Building, Andheri East, Mumbai 400069. within 14 days from the date of publication of this notice failing which, the claims etc. if any, of such person(s) shall be considered to have been waived and/or abandoned. The owner shall be at liberty to sell/transfer the said flat.

Place: Mumbai. Sd/-SMEET VIJAY SHAH, Advocate High Court. Registration No. MAH/5683/2021.

Date :07th July, 2023.

दिंडोशी येथील बृहन्मुंबईकरिता शहर दिवाणी न्यायाालय संक्षिप्त दावा क्र.५४९/२०२२ (दिवाणी प्रक्रिया सांकेतांकाचे कलम ओ व्ही आर, २०(१-ए) अन्वये) तकार सादर १८.११.२०२२: तक्रार दाखल ०३.१२.२०२२; दिवाणी प्रक्रिया १९०८ सांकेतांकाचे कलम ओ.३७

प्राप्तीकरण व हस्तांतर) कायदा १९५५ च्या तरतुदीअंतर्गत छाएन संस्था गांने कॉर्पीर कार्गालयः स्टेर बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक भवन. मादाम कामा मार्ग. नरीमन पॉईंट. मंबई आणि शाखा कार्यालय: स्टेट बँक ऑफ इंडिया -भारणसीपीसी. बोरिवली एमटीएनएल इमारत. देविदास लेन, बोरिवली (प.), मुंबई-४००१०३, त्यांचे सूचने अंतर्गत व्यवस्थापक **श्री. आभास कुमार गुप्ता** (वय ५१ वर्षे) यांचे अंतर्गत नमुद.

. श्रीमती प्रज्ञा प्रमोद रामराजे

ग्ता: ए-७०२, मालवणी श्री अष्टविनायक कोहोसो, समत कॉम्पलेक्स, आरएससी २, प्लॉट क्र.२५, मालवण म्हाडा, मालाड (प.), मुंबई-४०००९५.

८. श्रीमती प्रज्ञा प्रमोद रामराजे

ज्याअर्थी वरनामित फिर्यादींनी सहाय्यतेकरिता मा यायाधिश. एस.एस.तोडकर (दिनांक ०१.०४.२०२३ रोजीचे आदेशानसार) यांच्या समक्ष न्यायालय कक्ष क्र. २ येथे ७ जुलै, २०२३ रोजी स.११.००वा. सदर न्यायालय वालविले जाईल.

फिर्यादींनी विनंती केली आहे की:-

तपशिलानुसार संपुर्ण परतफेड न्यायीक तारखेपासु-निवाडापर्यंत दावा दाखल केल्याच्या तारखेपास-इ.१.०९.५१६/- (रुपये एक लाख नऊ हजार पाचशे सोळा फक्त) ही सरासरी रक्कम प्रतिवादींनी संयक्तपणे व वेगवेगळेपणे जमा करण्याचे आदेश देण्या

असे की, दाव्याचे संपुर्ण शुल्क भरणा करण्याचे

आज दिनांकीत ७ जुलै, २०२३ मे. व्ही.बी. तिवारी ॲण्ड कंपनी

४६, इस्लाम इमारत, १ला मजला, व्ही.एन. रोड, अकबरअलीज समोर, फोर्ट, मुंबई-४०००२३ मोबा.८९७६१४३१३० र्ड-मेल:vbtiwariandcompany@gmail.com

भूजलपातळी वाढविण्यासाठी पुणे महापालिकेकडून प्रयत्न

पुणे, दि.६ : बांधकामे महापालिकेकडून शहरातील व इतर कारणांनी शहराची भूजल साठ्याचे जलपुर्नभरण भूजल पातळी खालावली आहे. या पातळीत वाढ होण्यासाठी बोअरवेल, विहिरींचे क्षण प्रशासन करणार आहे.

अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, येतील,

करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वे संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक बोलविली होती. या यासाठी स्वयंसेवी संस्था संस्थांनी शहराच्या भूजल तसेच जलपुनर्भरणासाठी काम रचनेचे नकाशे तसेच झऱ्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार, करणाऱ्या संस्थाची बैठक महापालिकेत घेण्यात आली. जलपुनर्भरण करण्यासाठी काय उपाययोजना करता

ठाकर ॲण्ड कंपनी लिमिटेड सीआयएन:एल२१०९८एमएच१८७८पीएलसी००००३३ THACKER AND CO. LTD.

के. दुभाष मार्ग, मुंबई-४००००१. कॉर्पोरेट कार्यालय: जटिया चेंबर्स, ६०, डॉ.व्ही.बी.गांधी मार्ग, मुंबई-४००००१ दूरध्वनी क्र.:+९१-२२-३०२१३३३३, फॅक्स क्र.:+९१-२२-२२६५८३१६,

ई-मेलः thacker@thacker.co.in वेबसाईटः www.thacker.co.in व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम)

मार्फत घेण्याची १४५वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीची **१४५वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवा**र ०४ <mark>ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी ११:३०वा.(भाप्रवे)</mark> व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इत ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे (ओएव्हीएम) द्वारे कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाचे (एमसीए-) सामान्य परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ सहवाचिता सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ०५ मे, २०२०, ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, १९/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर, २०२१ आणि २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१ आणि ०२/२०२२ दिनांक ०५ मे. २०२२ आणि सिक्यरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) परिपत्रक दिनांक ०५ जानेवारी, २०२३ सहवाचिता परिपत्रक दिनांक १३ मे २०२२, १५ जानेवारी २०२१ आणि १२ मे, २०२० (एकत्रितपणे परिपत्रके म्हणून संदर्भित) नुसार एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे विषयावर विमर्ष करण्याकरिता सदस्यांच्या सामायिक ठिकाणी प्रत्यक्षे उपस्थितीशिवाय होणार आहे.

उपरोक्त परिपत्रकांचे पालन करून वार्षिक अहवाल २०२२-२३ सह एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवले जातील. तसेच, फोलिओ क्रमांक/डीपी आयडी/क्लायंट आयडी नमुद करुन thacker@thacker.co.in वर विनंती पाठवणाऱ्या सदस्यांना विहित पद्धतीने वार्षिक अहवाल २०२२-२३ सोबत एजीएमच्या सूचनेची वास्तविक प्रत पाठवेल.

डिमॅट फॉर्ममध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना, डिपॉझिटरी सहभागींद्वारे त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजमध्ये त्यांचे ई-मेल पत्ते आणि मोबाइल नंबर नोंदवण्याची विनंती केली जाते आणि वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना **आयएसआर-१** आणि **मे. सॅटेलाइट** कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या <u>service@satellitecorporate.com</u> वर दिनांक **१६ मार्च, २०२३** रोजीचे सेबी परिपत्रकानुसार विहित फॉर्म क्रमांकामध्ये केवायसी तपशीलांची नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते. सदस्य कंपनीच्या <u>https://</u> www.thacker.co.in/other-information.php (सेबी परिपत्रक दिनांक ०३.११.२०२१ नुसार भागधारकांद्रारे पॅन. केवायसी आणि नामांकन तपशीलांचे अद्यतन) वेबसाइटवरून विहित फॉर्म डाउनलोड करू शकतात.

सभासदांनी लक्षात घ्यावे की, एजीएम सूचना आणि वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीच्या <u>http:</u> /thacker.co.in/annual-report.php, स्टॉक एक्स्चेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध असेल.

सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात आणि सहभार्ग होऊ शकतात. एजीएममध्ये सहभागी होण्याच्या सूचना एजीएमच्या नोटिसमध्ये दिल्या आहेत. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अन्वये कोरम मोजण्याच्या उद्देशाने व्हीसी/ओएव्हीएमद्वारे बैठकीला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल.

कंपनी तिच्या सर्व सदस्यांना एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा (रिमोट ई-व्होटिंग) प्रदान करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी एजीएम (ई–व्होटिंग) दरम्यान ई–व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे. एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये

प्रदान केली आहे. १४५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित केल्या जाणाऱ्या लाभांश प्राप्त करण्याच्या हक निश्चितीसाठी कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व शेअर ट्रान्सफर बुक्स २९ जुलै, २०२३ ते ०४ **ऑगस्ट. २०२३** पर्यंत बंद राहतील.

ठाकर ॲण्ड कंपनी लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई दिनांक: ०७ जुलै, २०२३ शेफाली पटेल

PUBLIC NOTICE Take notice that Flat No.205, admeasuring 320 Sg.Ft. Built Up Area. on 2nd Floor, in the Building Known as "SRK Heights" situated at: Gaondevi, Satyawan Chowk, Dombivali (West), on the part of land bearing Survey No.8, Hissa No.40, lying being & situate at: Village Gaondevi, Taluka Kalyan, Dist.Thane.,is in Name of Mrs.Rupali

Sushant Bait & Mr.Sushant Ashok Bait. Original Agreement for Sale Dated 15th March 2023 between I/s. Om Sai Infra & Mrs. Rupali Sushant Bait Ashok Bait registered vide No. KLN-2/6142/2023 has been lost

Purpose of the notice is that if any of person finds the said Original Agreement for Sale Dated 15th March 2023 or any claiming thereof of whatsoever they should intimate us in writing within 14 days from date of the publication. Thereafter no claim or objection will be considered.

Place: Mumbai. Date: 7-7-2023.

Sd/- For Pradip Shukla & Co. 302/A, D8, Yogi Prabhat Society, Yogi Nagar, Borivali West, Mumbai-92.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that I MRS. SANGITA MUKUND SHAH residing at Flat No. 319, 3rd Floor, J.P. Nagar 'C' Co-Op. Hsg. Soc. Ltd. Shivsena Galli, Bhayander West, Thane- 401101. I state that Original Agreement for Sale dated: 07/04/1991 of Flat No. 319, 3rd Floor, J.P. Nagar 'C' Co-Op. Hsg. Soc. Ltd. Shivsena Galli, Bhayander West, Thane - 401101 executed between M/s. Das Patel Land Developers Pvt. Ltd. (the seller) and Mr. Vinodkumar Bajranglal mascara (the Purchaser) was lost/Misplaced and not traceable since last two month. I have also given police complaint on dated: 02/06/2023 by its lost report no:

Any one having any claims or objections of any nature over the said Flat shall intimate the same to the below mention address within 15 days from the date of Publication of this notice otherwise same shall be consider as waived of abandoned.

I state that whatever is mentioned above is true and correct as per my knowledge

Date: 02/07/2023 Place: Mumbai

Vikas U Rawat **Advocate High Court** A/209, Kavita Apartment, Saraswati Nagar, Navghar Road, Bhayander (E) - 401 105

जाहीर सूचना

मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८ चे कलम १३(३) यांचे प्रकरणात मर्यादित दायित्व भागीदारी अधिनियम, २००९ चे नियम १७ आणि

> दयंत टेक सर्विसेस एलएलपी (एलएलपीआयएन: एएएस-५६२७)

. सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की**, दयंत टेक सर्विसेस एलएलपी (एलएलपीआयएन** एएएस-५६२७) यांनी त्यांचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून आरओसी-बंगळूरू यांचे **न्यायकक्षेत कर्नाटक राज्यात** स्थलांतरीत करण्याचे नियोजित केले आहे.

असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा एमसीए २१ पोर्टल (www.mca.gov.in) वर गुंतवणूकदार तक्रार नमुना प्रपत्र भरून सदर सचना प्रकाशन तारखेपासन २१ दिवसांच्या आत कंपनी निबंधक, मुंबई यांच्याकडे कार्यालय. १०० **एव्हरेस्ट, मरिन ड्राईव्ह, मुंबई–४००००२, महाराष्ट्र** येथे पाठवावी तसेच एक प्रत खालील नमुद

नोंदणीकृत कार्यालय: <mark>ए ४०२, अरिहंत अनया कोहौसो, सेक्टर ३५–जी, प्लॉट क्र.०४, खारघर</mark>, नवी मुंबई, रायगड, महाराष्ट्र-४१०२१०.

अर्जदारांच्या वतीने व करित दयंत टेक सर्विसेस एलएलपी सही/-

जाहीर सूचना

selling his office A-207, at Hemu Classic मी अवतार सिंग कत्तौरा हे बी/६०३. Premises Co-op. Society, S.V. Rd. Malad अविष्कार गार्डन्स कोहौसोलि. यांच West, to Abhay Ajay Maroo & AjayKumar I अनुक्रमांक २५१ ते २५५ धारक प Maroo, but joint co-owner Deepak P. Murpan सर्वेसाधारण शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र expired in Mumbai on 23/06/2018. If anyone क्र.0५१ हरवले आहे आणि दुय्यम nave any objections regarding above sale, they may contact within 15 days from today to the भागप्रमाणपत्र वितरणासाठी अविष्कार गार्डन्स कोहौसोलि.. पनम विहार. शांतीनगर समोर, सेक्टर २, मिरा रोड (पु.), ठाणे-Advocate Mohini M. Mandodara ४०११०७ येथील सोसायटी कार्यालयात अर्ज Address: 2002, Siddhesh Apt, केला आहे. जर कोणास दुय्यम भागप्रमाणपत्र Fanaswadi, Charni Rd, Mumbai-02 वितरणास काही आक्षेप असल्यास त्यांनी Mobile: 9821955527 सोसायटी कार्यालयात सदर सूचना प्रकाशन

तारखेपासून १५ दिवसात कळवावे.

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public at large that I MR. SURESHKUMAR SAMARTHMAL CHOWDHARY having address at 214. Shivchhava Chs Ltd., Deevanman, Navyug Nagar Vasai (West)... I state that I have Purchased Ind Gala No. S-11 Ground Floor, Patil Yadav Ind Estate, Village Khari, Bhayander (East), Thane - 401105. I state that the Original Agreement for Sale dated:04/05/1991 executed between M/s. Patil & Yadav Cons Co. & Mr Kishore Bhikamchand Gujar & Mahendra Bhikamchand Gujar of Ind Gala No. S-11, Ground Floor, Patil Yadav Ind Estate, Village Khari, Bhayander (East), Thane - 401105 is lost/misplaced and same is not traceable. I state that the said Ind Gala No. S-11 has not pledged and/or mortgage to any loan from any of the bankers or financial institution against the said Ind Gala Further the said Ind Gala is also not sold by me to any other person. I have also given

19456-2023. Anyone having any claims or objections of any nature over the said Ind Gala shall intimate the same to the below mention address within 15 days from the date of Publication of this notice otherwise same shall be consider as waived or abandoned.

police complaint on dated: 05/07/2023 by its Lost Report No.:

I state that whatever is mentioned above is true and correct as per my knowledge

Date: 06/07/2023 Place: Mumbai

pelow mentioned Advocate without fail.

Place- Mumbai

Advocate High Court A/209, Kavita Apartment, Navghar Road, Bhayander (East), Thane

युनायटेड व्हॅन डर हॉस्ट िलिमिटेड

सीआयएन:एल९९९९एमएच१९८७पीएलसी०४४१५१ नोंदणीकृत कार्यालय: ई-२९/३०, एमआयडीसी, तळोजा, रायगड-४१०२०८, महाराष्ट्र, भारत. दूर::0२२-२७४१२७२८/२९, वेबसाईट:www.uvdhl.com, ई-मेल:uvdhl29@gmail.com

सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहिती व नोंद तारखेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की**, युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा (ईओजीएम) **शुक्रवार, २८ जुलै, २०२३** रोजी ईओजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा २०९३ च्या लागु तरतुदी आणि त्यातील नियमांतर्गत तसेच सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.१९/२०२१ दि.८ डिसेंबर, २०२१, परिपत्रक क्र.२१/ २०२१ दि.१४ डिसेंबर, २०२१ व परिपत्रक क्र.०२/२०२२ दि.५ मे, २०२२ आणि परिपत्रक क्र.११/२०२२ दि.२८ डिसेंबर, २०२२ सहवाचिता भारतीय प्रतिभुती व विनिमय मंडळ (सेबी) (सुचिबद्धता अहवाल व निवारण आवश्यकता) अधिनियम, २०१५ आणि सेबीद्वारा वितरीत सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२०, सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी. २०२१. सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/ २०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी, २०२३ (सेबी परिपत्रके) नुसार व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सभेचे ठिकाण हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ई-२९/३०, एमआयडीसी, तळोजा, रायगड-४१०२०८

लागु परिपत्रक आणि वास्तविक प्रती वितरणास येत असलेल्या समस्या यामुळे ईओजीएमची सूचना सदस्यांना ज्यांचे ई–मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना ई–मेलवर गठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या <u>www.uvdhl.com</u> आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) च्या (https://instameet.linkintime.co.in) वेबसाईटवर उपलब्ध

उपरोक्त परिपत्रकानुसार विद्युत स्वरुपात ईओजीएम/ईजीएमने संचालित होण्याकरिता प्रॉक्सी नेयुक्ती खारीज करण्यात आली आहे. तद्नुसार उपस्थिती पावती व प्रॉक्सी नमुना सूचनेसह

ञ्हीसी/ओएव्हीएममार्फत ईओजीएममध्ये उपस्थित राहण्याची माहिती: ईओजीएम सूचनेत नमुद प्रक्रियेचे पालन करून सभेच्या प्रारंभाची नियोजित वेळेपुर्वी आणि नंतर

.५ मिनिटे व्हीसी/ओएव्हीएममध्ये ईओजीएममध्ये सदस्यांना सहभागी होता येईल. कायद्याच्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फत ईओजीएममध्ये सहभागी प्रदस्यांची मोजणी केली जाईल.

रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंग पद्धत:

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ (कायदा) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टींग ॉब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंटस) अधिनियम, २०१५ चे नियम ४४ नुसार कंपनीने त्यांच्या भागधारकांना ई-वोटिंग सविधा दिली आहे. त्यांना विद्यत स्वरुपाने ईओजीएममध्ये मंजर करावयाचे नियोजित ठरावांवर त्यांचे मत देता येईल. कंपनीने ईओजीएम दरम्यान ई-वोटिंग (ईओजीएममध्ये ई–वोटिंग) तसेच ईओजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहुन रिमोट ई-वोटिंग प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) भागधारकांना त्यांचे मत देण्याची ई-वोटिंग सुर्विधेसाठी . लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) ची सेवा नियक्त केली आहे. ज्या व्यक्तींची नावे नोंद तारखेला लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग व ईओजीएममध्ये ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध होईल. ई-वोटिंग वेळापत्रक खालीलप्रमाणे:

१) ईओजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने किंवा रिमोट ई-वोटिंग मार्फत मत देण्यास पात्रता निश्चितीची नोंद तारीख शुक्रवार, २१ जुलै, २०२३ आहे.

२) रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, २५ जुलै, २०२३ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल ३) रिमोट ई-वोटिंग कालावधी गुरुवार, २७ जुलै, २०२३ रोजी सायं.५.००वा समाप्त होईल त्यानंतर मतदानासाठी दरस्थ ई-मतदान मॉड्यल लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) द्वारे अक्षम केले जाईल आणि भागधारकांना उपरोक्त तारीख आणि वेळेच्या पलीकडे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यास परवानगी दिली जाणार नाही. एकदा जर एखाद्या ठरावावर मतदाराने मतदाराचे मत दिले की नंतर भागधारक त्यास बदलू देणार नाही. ईओजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत हजर असणारे आणि दरस्थ ई-मतदानाद्वारे ठरावावर मतदानाचा हक्क बजावणारे आणि अन्यथा तसे करण्यास मनाई नसलेलेच भागधारक ईओजीएममध्ये ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान करणारे सदस्य ईओजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील, परंतु ईओजीएमवर मतदान करण्यास पात्र नसतील. ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदीमध्ये किंवा उपविभागादारे कट ऑफ तारखेला ठेवलेल्या फायदेशीर मालकांच्या नोंदीमध्ये नोंदवले गेले आहे अशा व्यक्तीस रिमोट

ई-मतदान तसेच ईओजीएममध्ये मतदानाची सुविधा मिळू शकेल. ई-मेलचे नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

ज्या भागधारकांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी खालीलप्रमाणे त्यांचे ई-मेल नोंद करावेत. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक यांना विनंती आहे की, कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. यांना www.linkintime.co.in वेबसाईटवर आवश्यक तपशील जसे फोलिओ क्रमांक. भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) असे सर्व तपशिल कळवावे.

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक: कृपया डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल १६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी) नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाची प्रत, पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत प्रत), आधार (आधारकार्डची स्वसाक्षांकीत प्रत) कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. यांना <u>www.linkintime.co.in</u> वेबसाईटवर

ई-मेल नोंद करण्याबाबत प्रश्न/अडचणी असल्यास भागधारकांनी rnt.helpdesk@linkintime.co.in वर लेखी कळवावे.

जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास त्यांनी rnt.helpdesk@linkintime.co.in वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि सदस्य रिमोट ई-वोटिंगकरिता एलआयआयपीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी रिमोट ई-वोटिंगने मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड

नोंद तारखेला सदस्य नसणाऱ्या व्यक्तींनी सदर ईओजीएम सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी. ई-वोटिंग प्रणालीमधुन ई-वोटिंग आणि ईओजीएम उपस्थित राहण्यास काही समस्या असल्यास तुम्ही enotices@linkintime.co.in वर ई-मेल करावा किंवा संपर्क ९१-२२-४९१८६००० वर संपर्क करावा किंवा श्री. राजीव रंजन, सहाय्यक उपाध्यक्ष यांच्याकडे <u>rajiv.ranjan@linkintime.co.in</u> वर विनंती पाठवावी.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये व करिता यनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड

जगमीत सिंग सभरवाल

ठिकाण: मुंबई दिनांक: ०७ जुलै, २०२३

Date: 07.07.2023 Place: Mira Road ADV. RAMSHA KHATIB

गनुसार, सर्व संबंधित भागधारक, स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरीज, निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी,

दिनांक : ०६ जुलै २०२३

बाळू फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेडकरित

सुश्री तबस्सुम बेगम कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार्र सदस्यत्व क्रमांक: ए५८६०

मागणी सूचना थे सुचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार **श्री. सचिन शंकर जावळे, श्रीमती अश्विनी सचिन जावळे,** (१) फ्ल

सेक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालम

Mr. Kishor Harilal Dadia and Mrs. Manjula Kishor Dadia. Pursuant to an Agreement dated 15-02-1972 M/s. Star Properties Pvt. Ltd. had solo

owner of the said Flat as per Share Certificate dated 08-02-2003

BDR-6-00462-2004 dated 16-01-2004. Pursuant to an Agreement for Sale dated 06-06-2004 **Mr. Kalpesh Kanaiyalal Meht**a

All Persons, Bank or Financial Institution having any claim/objection with regards to the

MRS. MANISHA M. KOTHAR Advocate High Cour

नियम २ अंतर्गत याचिकेच्या उत्तराचे समन्स. **स्टेट बँक ऑफ इंडिया,** बँकिंग कंपनीज (उपक्रम

विरूद

प्र. असे की, प्रकरण **'एच'** अर्थात दाव्याच्या तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायीक ८.२०% प्रतिवर्ष दराने पढील व्याज तसेच दिनांक ०६.०९.२०२२ रोजी देय थकबाकी रक्कम

प्रतिवादींना आदेश द्यावेत. असे की. प्रकरणाच्या स्थितीनुसार व स्वरूपानुस अन्य इतर व पढील सहाय्य मान्य करावे. गड्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आले

फिर्यादींचे वकील

सही/-

15823-2023. On dated: 02/06/2023.

कंपनी निबंधक, महाराष्ट्र राज्य यांच्या समक्ष

गोंदणीकृत कार्यालय: ए ४०२, अरि<mark>हंत अनया कोहौसो, सेक्टर ३५–जी, प्लॉट क्र.०४, खारघर</mark>, नवी मुंबई, रायगड, महाराष्ट्र-४१०२१०.

कोणा व्यक्तिच्या हितास एलएलपीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत याचिकाकर्ता एलएलपीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

दिनांक: ०५.०७.२०२३

जानकीराम अमिरीनेनी पदसिद्ध भागीदार डीपीआयएन:१०११९६८६

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:00२७०६०७